



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ११, अंक १७]

गुरुवार, फेब्रुवारी १३, २०२५/माघ २४, शके १९४६

[पृष्ठ ८, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक न्यास्थाप-०२२४/१०३/प्र.क्र.५३/कार्यासन-११.—महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, (१८६९ चा १४) याच्या कलम १४ व १९ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि त्याबाबतीत यापूर्वी काढलेल्या इतर सर्व अधिसूचना, जेथवर त्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड महसुली क्षेत्राशी व सिन्नर महसुली तालुक्याशी संबंधित असतील तेथवर, त्यामध्ये अंशतः फेरबदल करून महाराष्ट्र शासन याद्वारे असे निदेश देत आहे की, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ पासून,—

(क) नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड येथे एक न्यायालय असेल आणि जिल्हा न्यायाधीश हे, उक्त न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील ;

(ख) उक्त न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमा, नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड महसुली क्षेत्रामध्ये व सिन्नर महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांशी समव्यापी व समाविष्ट असतील ; आणि

(ग) नाशिक-रोड महसुली क्षेत्र व सिन्नर महसुली तालुक्याच्या बाबतीत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नाशिक यांचे सर्व अधिकार, उक्त अधिनियमाच्या कलम ९ अन्वये प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे निहित असलेल्या अधिकारांखेरीज, आणि त्यास योग्य वाटतील अशी प्रकरणे, जिल्हा न्यायाधीश, नाशिक-रोड यांच्याकडे सोपविण्याच्या किंवा स्वतःहून निकाली काढण्याच्या किंवा सक्षम अधिकारितेच्या इतर न्यायालयाकडे सोपवण्याच्या त्याच्या अधिकारांखेरीज, नाशिक-रोड येथील उक्त जिल्हा न्यायाधीशाकडे निहित असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,

शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

(१)

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th February, 2025.

NOTIFICATION**MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.**

No. Nyasthap- 0224/103/C.R.53/DESK-11.—In exercise of the powers conferred by sections 14 and 19 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in this behalf ; and in partial modification of all other earlier notifications issued in that behalf , in so far as they relate to the revenue area of Nashik-road and revenue tahsil of Sinnar in Nashik District, the Government of Maharashtra, hereby directs that, with effect from the 16th February, 2025,

(a) there shall be a Court at Nashik-road, in the revenue District of Nashik and the said Court shall be presided over by the District Judge ;

(b) the local limits of the ordinary jurisdiction of the said Court shall be co-extensive with and cover the areas comprising the revenue area of Nashik-road and revenue tahsil of Sinnar in Nashik District ; and

(c) all the powers of the Principal District Judge, Nashik in respect of the revenue area of Nashik-road and revenue tahsil of Sinnar in Nashik District shall vest in the said District Judge, Nashik-road, except those vested in the Principal District Judge under section 9 of the said Act and except his power to assign to the District Judge, at Nashik-road or withdraw unto himself or to assign to another Court of competent jurisdiction, such matters as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum- Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३.

क्रमांक न्यास्थाप-०२२४/१०३/प्र.क्र.५३/कार्यासन-११.— भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (२०२३ चा ४६) हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७ च्या पोट-कलम (३) व कलम ८ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत, यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि याबाबतीत जेथवर नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड महसुली क्षेत्राशी व सिन्नर महसुली तालुक्याशी संबंधित आहेत तेथवर, त्यामध्ये, अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे अधिकारिता असणाऱ्या उच्च न्यायालयाशी विचारविनियम केल्यानंतर, याद्वारे, १६ फेब्रुवारी, २०२५ पासून, नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड महसुली क्षेत्रासाठी व सिन्नर महसुली तालुक्यासाठी सत्र उप-विभागाची निर्मिती करित आहे आणि उक्त सत्र विभागाच्या सीमांतर्गत उद्भवणाऱ्या प्रकरणांची न्यायचौकशी करण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीठासीन अधिकारी असलेल्या सत्र न्यायालयाची नाशिक-रोड येथे स्थापना करित आहे. सत्र न्यायाधीश, नाशिक हे, नाशिक-रोड सत्र उप-विभागाचे देखील सत्र न्यायाधीश असतील, आणि त्यास, उक्त सत्र उप-विभागाकडील प्रकरणे स्वतः निकाली काढण्याचे किंवा सक्षम अधिकारिता असलेल्या इतर कोणत्याही न्यायालयाकडे सोपविण्याचे, अथवा त्यास योग्य वाटतील अशी कोणतीही प्रकरणे, नाशिक-रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्याचे अधिकार असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th February, 2025.

NOTIFICATION

BHARTIYA NAGRIK SURAKSHA SANHITA, 2023.

No. Nyasthap-0224/103/C.R.53/DESK-11.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 7 read with section 8 of the Bhartiya Nagrik Suraksha Sanhita, 2023 (46 of 2023), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the revenue area of Nashik-road and revenue tahsil of Sinnar in the Nashik District, the Government of Maharashtra, after consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby, with effect from 16th February, 2025 creates, a Sessions sub-division for the revenue area of Nashik-road and revenue tahsil of Sinnar in Nashik District and establishes Court of Sessions at Nashik-road to be presided over by the Additional Sessions Judge, for trial of cases arising within the limits of the said Sessions sub-division. The Sessions Judge, Nashik, shall also be the Sessions Judge for the Sessions sub-division at Nashik-road, and shall have the powers to withdraw unto himself or assign to any other Court of competent jurisdiction, the cases from the said Sessions sub-division, or to assign unto the Additional Sessions Judge at Nashik-road, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum- Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम १८६९.

क्रमांक न्यास्थाप-०२२४/१०३/प्र.क्र.५३/कार्यासन-११.—महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) याच्या कलम २१, २२अ व २३ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि त्याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, जेथवर त्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा न्यायालयास दुय्यम असलेल्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नाशिक-रोड यांच्या न्यायालयाशी संबंधित असतील तेथवर, त्यांमध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे असे निदेश देत आहे की, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ पासून,

(क) नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड येथे जिल्हा न्यायालय, नाशिक यास दुय्यम असलेले एक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असेल ;

(ख) दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे, उक्त न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील आणि ते नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड येथे त्यांचे न्यायालय भरवतील ; आणि

(ग) नाशिक जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नाशिक-रोड यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड या महसुली क्षेत्राच्या स्थानिक सीमांचा समावेश असेल आणि सदर क्षेत्र, जे यापूर्वी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये समाविष्ट होते ते उक्त क्षेत्र त्यामधून वगळण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th February, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.

No. Nyasthap-0224/103/C.R.53/DESK-11.—In exercise of the powers conferred by sections 21, 22A and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in this behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the Court of Civil Judge, Senior Division, Nashik-road, in Nashik District sub-ordinate to the District Court, Nashik the Government of Maharashtra, hereby directs that, with effect from 16th February, 2025,

(a) there shall be a Civil Court at Nashik-road, sub-ordinate to the District Court, Nashik in Nashik District ;

(b) the said Court shall be presided over by the Civil Judge , Senior Division, who shall hold his Court at Nashik-road ; and

(c) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Nashik-road, shall comprise of the local limits of the revenue area of Nashik-road in Nashik District and the work from the said area which was heretofore included within the local limits of the ordinary and special jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Nashik in Nashik District shall be excluded therefrom.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum- Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

हिंदू विवाह अधिनियम, १९५५.

क्रमांक न्यास्थाप-०२२४/१०३/प्र.क्र.५३/कार्यासन-११.—हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (१९५५ चा २५) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ३ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि त्याबाबतीत, यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, जेथवर त्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक-रोड या महसुली क्षेत्राशी संबंधित असतील तेथवर, त्यांमध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ पासून, महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) या अन्वये स्थापन केलेल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नाशिक-रोड यांच्या न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये, उक्त अधिनियमान्वये निर्णय करावयाच्या प्रकरणांच्या बाबतीत अधिकारिता असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक-रोड यांचे न्यायालय विनिर्दिष्ट करित आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th February 2025.

NOTIFICATION

HINDU MARRIAGE ACT, 1955.

No. Nyasthap-0224/103/C.R.53/ DESK-11.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of all the earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the revenue area of Nashik-road, in Nashik District, the Government of Maharashtra hereby, with effect from 16th February, 2025, specifies the Court of Civil Judge, Senior Division at Nashik-road, in Nashik District as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act, within the local limits of ordinary jurisdiction of the Court of Civil Judge, Junior Division, Nashik-road, established under the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,

Legal Advisor-cum- Joint Secretary to Government.